

शासन सेवेतील मागासवर्गीय/अमागासवर्गीय कर्मचारी/  
अधिकारी यांची पदोन्नत संवर्गात आपापसातील ज्येष्ठता  
विनियमित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक: एसआरव्ही-१०९६/प्र.क्र.३२/९६/बारा,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २० ऑक्टोबर, १९९७.

वाचा :- (१) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-१०७६/१२,  
दिनांक २१ जून, १९८२.

२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-१०९६/प्र.क्र.३२/९६/१२,  
दिनांक १९ एप्रिल, १९९७.

**शासन निर्णय :-** केंद्र शासन विरुद्ध विरपालसिंग चौहान इ. (केस नं.जेटी-१०९५ (७) एस.सी.९३१, दिनांक १० ऑक्टोबर १९९५) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास अनुसरून व केंद्र शासनाच्या कर्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाचे दिनांक ३० जानेवारी, १९९७ चे आदेश विचारात घेऊन राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्येष्ठता विनियमित करण्याबाबत दिनांक १९ एप्रिल, १९९७ रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. आता जगदिशलाल विरुद्ध हरयाणा राज्य शासन आणि इतर (केस नं.जेटी-१९९७ (५) एस.सी.३८७, दिनांक ७ मे, १९९७) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासन निर्णय, दिनांक १९ एप्रिल, १९९७ रोजी आदेश अधिकृत करण्यात येत आहेत व सुधारित आदेश खालीलप्रमाणे आहेत :-

२. (अ) एखादा मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी पदोन्नत संवर्गात अगोदरच पदोन्नत झाला असेल तर त्याची ज्येष्ठता त्या संवर्गात पुनर्विलोकीत करण्याची आवश्यकता नाही. तसेच दिनांक ३० जानेवारी, १९९७ रोजी अस्तित्वात असलेल्या ज्येष्ठता याद्या सुधारित करण्याची देखील आवश्यकता नाही.

(ब) संबंधित कर्मचारी/अधिकारी त्याच्या त्या त्या संवर्गातील नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून, ज्येष्ठता विनियम, १९८२ मधील तरतुदीनुसार आपली ज्येष्ठता कायम राखील.

(क) ज्येष्ठता निर्धारित करण्यासंबंधीचे वरील तत्व शासन सेवेतील सर्व गटातील सर्व स्तरांवरील पदोन्नत्यांच्या संदर्भात लागू राहील.

३. वरील खुलासा लक्षात घेता, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-१०७६/१२, दिनांक २१ जून, १९८२ च्या अधिसूचने अन्वये विहित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठता विनियम) नियम, १९८२ मध्ये आता सुधारणा करण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रवि भू.बुधिराजा,  
प्रधान सचिव (सेवा).